

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १२० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
बुधवार, दि.२० फेब्रुवारी, २०१९ सकाळी ११:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२० वी बैठक बुधवार, दि.२० फेब्रुवारी, २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
८)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
९)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
१०)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
११)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१२)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१३)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१४)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१५)	डॉ. सुरैय्या शेख	सदस्या
१६)	डॉ. एस. आर. कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१७)	डॉ. एस. आय. पाटील, प्र. वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१८)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

दि.१४/०२/२०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा निषेध करुन हल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना व्यवस्थापन परिषद बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांनी ई-मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सादर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १६ जानेवारी, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव १६ जानेवारी, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

पान क्र.१२ वर विषय क्र.०९ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तसेच Annual Quality Assurance Report (AQAR) ची प्रत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना ईमेलवर पाठविण्यात यावे असे ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तसेच Annual Quality Assurance Report (AQAR) ची प्रत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना ईमेलवर पाठविण्यात यावे असे ठरले. त्याचप्रमाणे Annual Quality Assurance Report (AQAR) मध्ये दुरुस्त्या असल्याने त्यामध्ये दुरुस्त्या करून त्या आगामी व्यवस्थापन परिषदेसमोर सुधारित Annual Quality Assurance Report (AQAR) सादर करावा असे ठरले.
पान क्र.१९ वर विषय क्र.११(४) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली
पूर्वीचा ठराव
वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांनी पदनामात बदल (Cader Change) करून मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा असे सर्वानुमते ठरले. तसेच याव्यतिरिक्त आणखी काही कर्मचाऱ्यांना पदनामात बदल करून घ्यावयाचे असल्यास तसाही प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्यात यावे असे ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
वर्ग ३ व ४ मधील ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांनी पदनामात बदल (Cader Change) करून मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा असे सर्वानुमते ठरले. तसेच याव्यतिरिक्त आणखी काही कर्मचाऱ्यांना पदनामात बदल करून घ्यावयाचे असल्यास तसाही प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्यात यावे असे ठरले.
पान क्र.२९ वर विषय क्र.११(११) मधील ठरावात “अ.क्र.३) डॉ. बी. पी. रोंगे - सदस्य” ऐवजी “अ.क्र.३) डॉ. टी. एन. कोळेकर - सदस्य” अशी दुरुस्ती करण्यात आली.

[०२] विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्र क्र.No.F.२२-१/२०१७ (AC), दि.२८ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या पत्रान्वये रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२८-२९ या दहा वर्षाकरिता स्वायत्तता दर्जा प्रदान केल्याची बाब विद्यापीठास कळवून सदर बाबत योग्य ती अधिसूचना / आदेश विद्यापीठाने निर्गमित करण्याबाबत केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: दि.०८ ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या पत्र क्र.११३९ /१८-१९ अन्वये रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांचा स्वायत्तता मिळण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाला होता.

सदर प्रस्ताव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार कलम १२२ (१) विद्या परिषदेच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविणे आवश्यक आहे. परंतु नजिकच्या काळात विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचे प्रयोजन नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार विद्या परिषदेच्या व व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांची मान्यता घेवून विद्यापीठ अनुदान आयोगास दि.२०/११/२०१८ रोजी पत्र क्र. Ref.No. SUS/ A. R & D / Affi / ९१९० अन्वये प्रस्ताव सादर केला होता.

उपरोक्त प्रस्तावास अनुसरून विद्यापीठ अनुदान आयोगाने दि.२८ नोव्हेंबर, २०१८ रोजीचे पत्र क्र. No. F. २२-१ / २०१७ (AC) अन्वये रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२८-२९ या दहा वर्षाकरिता स्वायत्तता दर्जा प्रदान केला आहे व याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने योग्य ती अधिसूचना / आदेश निर्गमित करण्याबाबत विद्यापीठास सूचित केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२२ (१) मध्ये महाविद्यालयास स्वायत्तता दर्जा प्रदान करण्याबाबत खालीलप्रमाणे तरतूद आहे.

कलम १२२ (१) स्वायत्त दर्जा मिळविण्यासाठी, विद्यापीठ विभाग किंवा परिसंस्था, संलग्न महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था यांना विद्यापीठाकडे अर्ज करता येईल. व्यवस्थापन परिषदेस, विद्या परिषदेच्या शिफारशी वरून स्वायत्त दर्जा प्रदान करता येईल.

परंतु नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचे प्रयोजन नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०१८-२९ या दहा वर्षाकरिता स्वायत्तता दर्जा देण्याबाबतची अधिसूचना / आदेश निर्गमित करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी विद्या परिषदेच्या शिफारशी नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०३] दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील शिफारशीनुसार आस्थापना विभागाच्या कामकाजाचा वार्षिक प्रगती अहवाल माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग १ ते ४ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार दि.२५/०७/२०१८ व दि.०१/०८/२०१८ रोजीच्या आदेशान्वये पदोन्नती दिल्याची बाब दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव सादर केली असता, त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

"विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्या बाबतची नोंद घेण्यात आली.तसेच याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली ही समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जांवर विचार करेल असे ठरले. १) प्रा. एम. एम. माने २) डॉ. एच. के. आवताडे ३) डॉ. बी. एन. आदटराव ४) कु. ए. सी. चव्हाण"

व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने गठीत समितीच्या दि.२४/०९/२०१८, दि.२४/१०/२०१८, दि.३०/१०/२०१८ व दि.०१/११/२०१८ अशा एकूण ०४ बैठका संपन्न झालेल्या आहेत. त्यानुसार समितीने सादर केलेला अंतिम अहवाल दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केला असता, समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता दिली आहे. सदर अहवालामध्ये समितीने अ.क्र.७ अन्वये खालीलप्रमाणे शिफारस केलेली आहे.

शिफारस: सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिके, जातवैधता प्रमाणपत्र व पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व त्याचा प्रतिपूर्ती अहवाल प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसाठी / माहितीसाठी ठेवण्यात यावात. अर्थात आस्थापना विभागाचा वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे मांडण्यात यावा.

सदर शिफारशीच्या अनुषंगाने आस्थापना विभागाचा अहवाल खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

१. बिंदू नामावली तपासणी संदर्भात मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश एम. माने हे स्वतः दि.०७/०१/२०१९ रोजी मागासवर्ग कक्ष, पुणे येथे जाऊन आले असून मावक, पुणे यांचेकडून बिंदूनामावली संदर्भात नवीन नमूना तयार करण्यासाठी दिला असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.

२. विद्यापीठाने दि.२५/०७/२०१८ व दि.०१/०८/२०१८ रोजीच्या आदेशान्वये पदोन्नती दिलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन निश्चितीस मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर तसेच मा.लेखाधिकारी, उच्च शिक्षण, सोलापूर यांची मान्यता मिळाली असून वेतन निश्चितीप्रमाणे त्याचे वेतन आदायगी सुरु आहे.
३. वर्ग १ व २ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार आदेश क्र.सोविसो/आस्था/का.आ./२०१९/९२६, दि.३१/०१/२०१९ अन्वये पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानुसार ते पदोन्नती दिलेल्या पदावर रुजू झाले आहेत.
४. विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची दि.०१ जानेवारी, २०१८ ते ३१ डिसेंबर, २०१८ या कालावधीची योग्य त्या बदलासह सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.
५. विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तिका योग्य त्या नोंदीसह अद्यावत करण्यात आलेल्या असून त्यांची बांधणी (Buiding) करण्याचे काम सुरु आहे.
६. वर्ग ड मधील शिपाई संवर्गातील सेवकांना ₹१,३००/- वरून ₹१,६००/- प्रमाणे ग्रेड वेतनात सुधारणा करून त्याप्रमाणे वेतन आदायगी करण्यात येत आहे.
७. दि.१६ जानेवारी, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार वर्ग ड संवर्गातील (शिपाई वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पदावर कार्यरत सेवकांकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार तसा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात येईल.

सबब, वरीलप्रमाणे आस्थापना विभागाचा वार्षिक प्रगती अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील शिफारशीनुसार आस्थापना विभागाच्या कामकाजाचा वार्षिक प्रगती अहवाल सविस्तर तयार करून आवश्यक त्या कागदपत्रासह पुढील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात यावा असे ठरले.

[०४] ज्ञानस्रोत समितीच्या दि.०३/०१/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीची दि.०३/०१/२०१९ रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीतील विषय पत्रिकेवर ज्ञानस्रोत केंद्राकडील २५ लाकडी कपाटे निर्लेखित करणे, ज्ञानस्रोत केंद्रामध्ये एक संगणक तज्ञ भरणे, झेरॉक्स व स्कॅनिंगचे दर निश्चितीबाबत, ज्ञानस्रोत केंद्र व अभ्यासकेंद्राचा प्रगती अहवाल, RUSA Phase- II अंतर्गत पुस्तके, नियतकालिके व Software खरेदीबाबत इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ज्ञानस्रोत समितीच्या दि.०३/०१/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव).

ठराव : ज्ञानस्रोत समितीच्या दि.०३/०१/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

ठराव क्र.३ ज्ञानस्रोत केंद्रामध्ये MCA, MCM, M. Sc. Computer, BE (Computer Science), ME (Computer Science), BE (IT) & ME (IT) यापैकी कोणतेही एक पदवी प्राप्त केलेला एक संगणक तज्ञ आस्थापना विभागाकडून जाहिरात देऊन भरुन घेण्याबाबत मान्यता देण्यात आली.

[०५] प्रस्तूत विद्यापीठातील विभागीय संशोधन शिष्यवृत्ती (DRF) प्राप्त सर्व संकुलातील विद्यार्थ्यांचा संशोधन शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील विभागीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त संशोधक विद्यार्थी श्री. मुधकर जक्कन व श्री. महेश देशपांडे यांनी दि.०८/०१/२०१९ च्या अर्जान्वये संशोधन शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा किमान ₹२५,०००/- देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

प्रस्तूत विद्यापीठात पूर्वी विभागीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना ₹५,०००/- इतकी रक्कम देण्यात येत होती. सदरील रक्कम वाढविण्याबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंती अर्जास अनुसरून दि.२४/०६/२०१४ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदरील रक्कम वाढवून ₹१०,०००/- इतकी करण्यास मान्यता देण्यात आली असून सद्यस्थितीत सदरील विद्यार्थ्यांना ₹१०,०००/- एवढी शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते.

श्री. मधुकर जक्कन व श्री. महेश देशपांडे या विभागीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी अर्जाद्वारे विनंती केली आहे की, सदरील ₹१०,०००/- दरमहा ही रक्कम अत्यल्प असून इतर शिष्यवृत्तीसाठी दरमहा ₹२५,०००/- ते ₹४०,०००/- इतकी रक्कम दिली जाते. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून दरमहा ₹२५,०००/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.

सबब, विद्यापीठ संकुलातील विभागीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी विनंती अर्जान्वये शिष्यवृत्ती रकमेत वाढ करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : प्रस्तूत विद्यापीठातील विभागीय संशोधन शिष्यवृत्ती (DRF) प्राप्त सर्व संकुलातील विद्यार्थ्यांचा संशोधन शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याची विनंती अमान्य करण्यात आली.

[०६] प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेतर सेवकांना, संलग्नीत महाविद्यालयास / शिक्षकांना परीक्षेच्या व इतर कामासाठी देण्यात येणाऱ्या अग्रीम रक्कमेच्या समायोजनाच्या अनुषंगाने दंडव्याजाची आकारणी करण्याबाबतची नियमावली विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक/शिक्षकेतर सेवकांना, संलग्नीत महाविद्यालयास/ शिक्षकांना परीक्षेच्या व इतर कामासाठी तसेच कार्यालयीन कामे/ खरेदीसाठी मा. विभाग प्रमुखांच्या शिफारसीनुसार अग्रीम रक्कम देण्यात येते. तथापी असे निदर्शनास आले आहे की, संबंधितांस देण्यात आलेल्या अग्रीम रक्कमेचे त्यांच्याकडून वेळेत समायोजन होत नसल्याने याबाबत संवैधानिक लेखापरीक्षक व महालेखाकार, मुंबई यांनी त्यांच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये वेळोवेळी आक्षेप उपस्थित केल्याने व याबाबत व्यवस्थापन परिषद व अधिसभेमध्ये चर्चा झालेली असल्याने. दि.११ सप्टेंबर, २०१८ रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.८ अन्वये तसलमातीतून खर्च वजा जाता रक्कम सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक असून, ती जमा न केल्यास त्यावर दंडव्याजाची आकारणी करण्याबाबत नियमावली तयार करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली होती.

१)	प्राचार्य डॉ. एस.व्ही. कोटी	अध्यक्ष
२)	डॉ.बी. एन. आदटराव	सदस्य
३)	डॉ.जी.एस. कांबळे	सदस्य
४)	डॉ.श्रीमती एस.आय. शेख	सदस्या
५)	डॉ.बी.सी. शेवाळे	सदस्य सचिव

सदर समितीची बैठक दि.३०/११/२०१८ रोजी वित्त व लेखा विभागात अयोजित करण्यात आली होती. सविस्तर चर्चा करून समितीने खालीलप्रमाणे शिफारस व्यवस्थापन परिषदेस केलेली आहे.

- शिफारस -

प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेतर सेवकांना, संलग्नीत महाविद्यालयास / शिक्षकांना परीक्षेच्या व इतर कामासाठी संबंधितांना देण्यात आलेल्या तसलमात रक्कमेचे वेळेत समायोजन होण्याकरिता वरील तरतुदींचा अवलंब काटेकोरपणे करणेस व वेळेत शिल्लक रक्कम जमा न करणा-यांकडून महाराष्ट्र विद्यापीठे समान लेखासंहिता मधील तरतुद १.८६ कलम (६) प्रमाणे दंडव्याज वार्षिक १२.५०% आकारणी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेस करण्यात येत आहे.

सदरचा विषय दि.०८/०१/२०१९ रोजी वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेतर सेवकांना, संलग्नीत महाविद्यालयास / शिक्षकांना परीक्षेच्या व इतर कामासाठी देण्यात येणाऱ्या अग्रीम रक्कमेच्या समायोजनाच्या अनुषंगाने दंडव्याजाची आकारणी करण्याबाबत नियमावली तयार करून फेरप्रस्ताव सादर करावा असे ठरले.

उपरोक्त ठरावाप्रमाणे खालीलप्रमाणे नियमावली तयार करण्यात आली आहे.

१. विभागप्रमुख / संचालक यांनी कामाची पडताळणी करून तेवढीच रक्कम संबंधित महाविद्यालये / अधिकारी / कर्मचारी यांना अग्रीम रक्कमेची शिफारस करावी.
२. सदरची अग्रीम रक्कम ज्या कामासाठी घेण्यात आलेली आहे त्याच कामासाठी वापरण्यात यावी.
३. काम संपल्यानंतर सात दिवसात (कार्यालयीन कामकाजाचे दिवस) शिल्लक रक्कम जमा करून अग्रीम रक्कमेचे समायोजन करावे. याची जबाबदारी संबंधित अग्रीम घेणारे अधिकारी / कर्मचारी यांची राहिल.
४. जे महाविद्यालये / अधिकारी / कर्मचारी वेळेत अग्रीम रक्कमेचे समायोजन करणार नाहीत त्यांच्याकडून वार्षिक १२.५% दंडाची आकारणी करण्यात येईल. याचे अधिकार वित्त व लेखा विभागाकडे राहिल.
५. अपवादात्मक परिस्थितीमध्ये दंडाची रक्कम कमी अथवा क्षमापित करण्याचा अधिकार मा.कुलगुरु यांना राहिल.

सदरचा विषय दि.०१/०२/२०१९ रोजी वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेतर सेवकांना, संलग्नित महाविद्यालयास / शिक्षकांना परीक्षेच्या व इतर कामासाठी देण्यात येणाऱ्या अग्रीम रक्कमेच्या समायोजनाच्या अनुषंगाने दंडव्याजाची आकारणी करण्याबाबत नियमावली व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर करण्याची शिफारस करण्यात आली.

सबब, अग्रीम रक्कमेच्या समायोजनाच्या अनुषंगाने दंडव्याजाची आकारणी करण्याबाबत नियमावली संबंधी वित्त व लेखा समितीची शिफारस विचारार्थ).

ठराव : प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेतर सेवकांना, संलग्नित महाविद्यालयास / शिक्षकांना परीक्षेच्या व इतर कामासाठी देण्यात येणाऱ्या अग्रीम रक्कमेच्या समायोजनाच्या अनुषंगाने दंडव्याजाची आकारणी करण्याबाबतच्या नियमावली संबंधी वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून खालील दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.

अ.क्र.३ - काम संपल्यानंतर तीस दिवसात (कार्यालयीन कामकाजाचे दिवस) शिल्लक रक्कम जमा करून अग्रीम रक्कमेचे समायोजन करावे. याची जबाबदारी संबंधित अग्रीम घेणारे अधिकारी / कर्मचारी यांची राहिल.

[०७] पदार्थविज्ञान संकुलातील फर्निचर / उपकरणे इत्यादी साहित्याचे निर्लेखन करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: पदार्थविज्ञान संकुलातील नादुरुस्त उपकरणे व निकामी झालेल्या फर्निचर साहित्य निर्लेखन करण्यासाठी मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांच्याकडून खालीलप्रमाणे प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

अ. क्र.	संकुलाचे नाव	घसारा वजा जाता साहित्यांची किंमत (₹)
१)	पदार्थविज्ञान संकुल (फर्निचर)	₹१,११,४६२/-
२)	पदार्थविज्ञान संकुल (उपकरणे)	₹९८,६७४/-
एकूण (₹)		₹२,१०,१३६/-

साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी दि.०८/०६/२०१२ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठराव क्र.२१ (७) अन्वये नियुक्त केलेली पडताळणी समितीने प्रत्यक्ष जागेवर जावून पडताळणी करून सदर साहित्य व उपकरणे निर्लेखन करण्याची शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखा संहिता (Common Account Code) मधील Appendix - I मध्ये Financial Delegation Power नुसार अधिकार दिले असून त्यामधील I - xvi & २ (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेने निर्लेखन नियमावलीमध्ये अनावर्तित बाबीसाठी ₹५०,०००/- वर असल्याने व्यवस्थापन परिषदेस निर्लेखन प्रस्तावास मंजूरी देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

सबब, पदार्थविज्ञान संकुलातील नादुरुस्त उपकरणे व निकामी झालेली फर्निचर साहित्य निर्लेखन करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : पदार्थविज्ञान संकुलातील फर्निचर / उपकरणे इत्यादी साहित्याचे निर्लेखन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांच्या नियुक्ती बाबतचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (६) (f) नुसार व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांकडून विद्यापीठाच्या लेख्याची लेखापरीक्षा करून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाचे आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहाराचे लेखापरीक्षण करून घेण्यासाठी संवैधानिक लेखा परीक्षकांची नियुक्ती करावयाची असल्याने दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठराव क्र.१६ नुसार सनदी लेखापाल नियुक्तीकरीता प्रा. एम. एम. माने व प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

सनदी लेखापाल संस्था, सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार दि.२१/०१/२०१९ रोजी एकूण १४ सनदी लेखापाल यांना विद्यापीठ कार्यालयात समिती समोर चर्चा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी ०६ सनदी लेखापाल उपस्थित होते. समितीने सनदी लेखापाल सोबत विद्यापीठ व शिक्षण क्षेत्रातील लेखापरीक्षणाचा अनुभव, अपेक्षित फी व लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेला सेवक वर्ग इत्यादी बाबत सखोल चर्चा करून विद्यापीठाचे सन २०१८-१९ या वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी खालील तीन सनदी लेखापालांची नांवे निश्चित करून शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

Sr. No.	Name of C. A. Final
1)	M/s. SKVM & Company CA Sachin S. Bhattad
2)	M/s. SKI ASSOCIATES CA Chandrakant R Injamuri
3)	M/s. TAP & ASSOCIATES CA Subhash Mahesh

सबब, विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्ती बाबतचा प्रस्ताव विचारार्थ).

ठराव : विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी वरील समितीने दिलेल्या बाबींचा विचार करून लेखा परीक्षक म्हणून **M/s. SKVM & Company, CA Sachin S. Bhattad** यांची नियुक्ती करण्यात आली.

[०९] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य या रिक्त पदाची जाहिरात (क्र.SUS/Estt/२०१९/०४, दि.०४/०२/२०१९) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करून संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणान्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बी. एन. आदटराव यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१०] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार वित्त व लेखा अधिकारी या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील वित्त व लेखा अधिकारी या रिक्त पदाची जाहिरात (क्र.SUS/Estt/२०१९/०३, दि.०४/०२/२०१९) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन वित्त व लेखा अधिकारी या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने वित्त व लेखा अधिकारी पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार वित्त व लेखा अधिकारी या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार वित्त व लेखा अधिकारी या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ए. बी. शिंगाडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[११] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या रिक्त पदाची जाहिरात (क्र.SUS/Estt/२०१९/०५, दि.०४/०२/२०१९) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एच. के. आवताडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१२] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा या रिक्त पदाची जाहिरात (क्र.SUS/Estt/२०१९/०५, दि.०४/०२/२०१९) विविध वर्तमानपत्रांमध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. टी. एन. कोळेकर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१३] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेले विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे एका विभागप्रमुखांचे नामनिर्देशनाबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेले विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे एका विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करावयाचे असून दि.३१/१०/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठराव क्र.०४ अन्वये खालील विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे.

१) प्रा. पी. प्रभाकर

२) प्रा. आर. एस. हेगडी

तथापि, प्रा. पी. प्रभाकर हे दि.३१ जानेवारी, २०१९ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले असून त्यांच्या जागी खरेदी समितीवर नामनिर्देशन होणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२)(घ) नुसार खरेदी समितीवर विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे एका विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२) (घ) नुसार खरेदी समितीवर विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे एका विभागप्रमुखामधून श्रीमती डॉ. एम. जे. पाटील यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१४] सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्पाची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३३ (१) नुसार प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याकरिता समान लेखा संहिता कलम २.१२ (i) नुसार वित्त व लेखा समितीच्या उपसमितीची नियुक्ती मा.कुलगुरु यांचे मान्यतेने खालील प्रमाणे करण्यात आली होती.

अ.क्र.	सदस्यांचे नांव	पद
१.	प्रा. महेश माने	अध्यक्ष
२.	प्राचार्या डॉ. के. ए. पांडे	सदस्या
३.	प्रा. डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
४.	डॉ. बी. सी. शेवाळे	सदस्य सचिव

उपरोक्त उपसमितीने दि.१६/०१/२०१९ ते दि.२५/०१/२०१९ रोजी पर्यंत सर्व विभाग व संकुलप्रमुख यांच्यासमवेत बैठक घेऊन अर्थसंकल्पीय मसुद्यावर सविस्तर चर्चा केली. तसेच मागील तीन वर्षांची व चालू वर्षातील प्रत्यक्ष जमा-खर्च तसेच पुढील वर्षातील होणारी जमा व खर्चाचे नियोजन व उपलब्ध निधी इत्यादीचा आढावा घेऊन सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्पाचा मसूदा तयार करून वित्त व लेखा समितीच्या दि.०१/०२/२०१९ रोजी झालेल्या बैठकीसमोर विषय क्र.३ नुसार सादर केला असता, त्यावर सर्वकष चर्चा होऊन त्यानुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव: सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प दुरुस्तीसह व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, विद्यापीठाचा सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव : विद्यापीठाचे सन २०१८-१९ चे सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चे मूळ अर्थसंकल्पास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते अधिसभेस दुरुस्तीसह शिफारस करण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१५(१)] सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सबब, सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने डॉ. बी. पी. रोंगे व डॉ. जी. एस. कांबळे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१५(२)] विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग १ व २ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकरिता गठीत करण्यात आलेली विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि.२९/०१/२०१९ रोजी दुपारी ३:०० वाजता आयोजित करण्यात आलेली होती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बैठक दि.३१/०१/२०१९ रोजी दुपारी २:३० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार वर्ग १ व २ मधील पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र.सोविसो / आस्था / का. आ / २०१९ / ९२६, दि.३१/०१/२०१९ अन्वये पदोन्नती देण्यात आली आहे. (सोबत समितीचा अहवाल व कार्यालयीन आदेशाची प्रत जोडलेली आहे.)

सबब, विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्याची बाब माहितीस्तव).

ठराव : विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[१५(३)] खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता १०% जागा आरक्षित करण्याबाबत शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन निर्णयान्वये, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता १०% जागा आरक्षित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, सदर शासन निर्णयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाच्या लाभासाठी आवश्यक अटी, पात्रता प्रमाणपत्रासंबंधातील कार्यपध्दती व या आरक्षणांतर्गत आरक्षित बिंदू व आरक्षणाचा लाभ लागू होण्याचा दिनांक नमूद केला आहे.

सदरचा शासन निर्णय शासकीय / निमशासकीय सेवा, मंडळे / महामंडळे, नगरपालिका / महानगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय विद्यालये, महाविद्यालये, शासकीय शैक्षणिक संस्था, खाजगी विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, अनुदानित / विना अनुदानित विद्यालये, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे, अशी इतर सर्व प्राधिकरणे, सेवा व संस्था यांना लागू राहतील. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे १०% आरक्षण राज्यात अंमलात येण्याचा दि.०१/०२/२०१९ हा राहिल असे नमूद केले आहे.

सबब, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता १०% जागा आरक्षित करण्याबाबत शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता १०% जागा आरक्षित करण्याबाबतच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[१५(४)] खाजगी कंत्राटदार मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर यांना सुरक्षा रक्षक व मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठादार, नांदेड यांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा तीन महिने यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठास खाजगी ठेकेदाराकडून सुरक्षेच्या कामासाठी सुरक्षा रक्षक व कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ पुरविण्याकरिता दि.१६/०१/२०१८ रोजी दै. सकाळ व दै. संचार या वर्तमानपत्रात, विद्यापीठाच्या <http://su.digitaluniversity.ac> व महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ई-निविदेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये सुरक्षा रक्षक पुरविण्याकरिता कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर यांना दि.२८/०२/२०१८ रोजीच्या पुरवठा आदेशान्वये विद्यापीठास दि.०१/०३/२०१८ व दि.२८/०२/२०१९ या कालावधीकरिता सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सदर सुरक्षा रक्षक पुरवठाचा कालावधी दि.२८/०२/२०१९ रोजी संपणार आहे. तसेच प्रस्तूत विद्यापीठातील विविध विभाग / संकुलाकडील कार्यालयीन कामासाठी विविध पदनामाचे मनुष्यबळ पुरविण्याकरिता कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठादार, नांदेड यांना दि.२८/०२/२०१८ रोजीच्या पुरवठा आदेशान्वये दि.०१ एप्रिल, २०१८ ते दि.३१ मार्च, २०१९ या कालावधीकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबत दि.२८/०२/२०१८ अन्वये कळविण्यात आले आहे. सदर मनुष्यबळ पुरवठाचा कालावधी दि.३१/०३/२०१९ रोजी संपणार आहे.

उपरोक्त खाजगी मनुष्यबळ पुरवठादार यांची मुदत संपत असल्याने ई-निविदेची प्रक्रिया करण्यासाठी मा. कुलगुरु महोदय यांच्या मान्यतेने वित्त व लेखा विभागास त्यांचे परिपत्रक क्र. सोविसो / वि. व ले. विभाग / ९२७, दि.२२/०१/२०१९ नुसार Purchase and Stores Unit मार्फत ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण करुन पुढील कार्यवाहीसाठी या विभागास संबंधित फर्मचे नाव कळविण्यात यावे असे दि.०४/०२/२०१९ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये कळविण्यात आले होती. परंतू वित्त व लेखा विभागाने दि.०८/०२/२०१९ रोजी टिपणीन्वये सदरची प्रक्रिया ही आस्थापना विभागामार्फत करण्याबाबत मनुष्यबळ पुरवठा संदर्भातील मूळ प्रस्ताव आस्थापना विभागास परत पाठविले आहेत.

मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर यांनी सुरक्षा रक्षक पुरवठा करत असून त्यांची मुदत दि.२८/०२/२०१९ रोजी संपणार आहे. तर कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ पुरवठा करणारे फर्म मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांची मुदत दि.३१/०३/२०१९ रोजी संपणार असल्याने, ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

सबब, मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर व मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांना ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा तीन महिने यापैकी जे अगोदर घडेल या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : खाजगी कंत्राटदार मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर यांना सुरक्षा रक्षक व मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, नांदेड यांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी संबंधित फर्मला तीन महिने अथवा ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(५)] सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये मुदत ठेवी ठेवण्यासाठी सोलापूर शहरातील नॅशनलाईज बँकांनी दिलेल्या अधिकतम व्याजदरात बँक ऑफ महाराष्ट्रासाठी ०.१ ते ०.०५% सवलत देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३१(M) नुसार सोलापूर परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा किंवा इतर सोयीच्या बँकेची शाखा व त्या बँकेचे एटी. एम. सुरु करण्यास व विद्यापीठ आवारातील एक खोली तात्पुरत्या स्वरूपात नियमानुसार भाडे तत्वावर देण्यास दि.०७/०३/२०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव क्र.२(४) मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून सोलापूर विद्यापीठ परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा व एटी.एम. सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. यासाठी झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन यांच्याशी पत्र व्यवहार सुरु असून सदर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

या अनुषंगाने डेप्युटी झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन यांनी दि.१४/०२/२०१९ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा सुरु करण्यासाठी १० कोटी बचत खात्यावर ठेवणे आवश्यक असल्याचे कळविले असून तसे हमीपत्र विद्यापीठाने द्यावे अशी विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या दि.२४/०५/२०१८ च्या पत्रात अनुसरून विद्यापीठातील अधिकारी / कर्मचारी यांची खाती अद्याप आपल्या बँकेत काढलेली नसल्याने त्यांना Business Analysis करण्यास अडचण येत असल्याचे कळविलेले होते. त्यास अनुसरून दि.१४/०२/२०१९ रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी व मा. प्र. कुलगुरु यांची सविस्तर चर्चा झालेली असून सदर चर्चेस अनुसरून खालील मुद्दे डेप्युटी झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन यांना दि.१४/०२/२०१९ रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

- १) प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ संकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खाती विद्यापीठात सुरु होणाऱ्या शाखेत तातडीने काढण्यात येतील.
- २) रुसा (RUSA) योजनेतर्गत प्राप्त होणारा निधी आपल्या बँकेतील बचत खात्यामध्ये ठेवण्यात येईल. सद्यस्थितीत अंदाजे ६ कोटी इतका निधी रुसा अंतर्गत अन्य बँकेच्या बचत खात्यावर शिल्लक असून सदरची रक्कम कोणत्याही वेळी कमी जास्त होवू शकते.
- ३) सद्यस्थितीत सुरु असलेली १७ बचतखाती ०४ चालू खाती असे मिळून २१ इतकी खाती नव्याने सुरु होणाऱ्या आपल्या शाखेत वर्ग करता येईल.
- ४) त्याचप्रमाणे BoM मध्ये मुदत ठेवी ठेवण्यासाठी सोलापूर शहरातील नॅशनलाईज बँकांनी दिलेल्या अधिकतम व्याजदरात बँक ऑफ महाराष्ट्रासाठी ०.१ ते ०.०५% सवलत देण्याचा प्रस्ताव आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात येईल व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर इतर बँकेतील ठेवीची मुदत संपतील तशा आपल्या बँकेकडे वरील नियमाच्या अधिन राहून मुदत ठेवी वर्ग करण्यात येईल. सध्या विद्यापीठाच्या मुदत ठेवी विविध बँकत ठेवलेल्या आहेत

सबब, सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये मुदत ठेवी ठेवण्यासाठी सोलापूर शहरातील नॅशनलाईज बँकांनी दिलेल्या अधिकतम व्याजदरात बँक ऑफ महाराष्ट्रासाठी ०.१ ते ०.०५% सवलत देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये मुदत ठेवी ठेवण्यासाठी सोलापूर शहरातील नॅशनलाईज बँकांनी दिलेल्या अधिकतम व्याजदरात बँक ऑफ महाराष्ट्र यांना ₹.०५ सवलत देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच व्याजामधील अधिक सवलतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रस्तावाबाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना देण्यात आले.

[१५(६)] सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांच्याकरिता शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा स्विकारून विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यासाठी मा. प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन आणि विकास, सोलापूर विद्यापीठ तथा अध्यक्ष अधिष्ठाता मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांची बैठक दि.३१/१२/२०१८ रोजी विद्यापीठात आयोजित केली होती. सदरच्या बैठकीमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता सत्रआरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करून विद्या परिषदेस शिफारस करण्यात आल्या.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालील प्रमाणे तयार करण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
		प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
१)	कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	२० जून, २०१९	२२ ऑक्टोबर, २०१९	१३ नोव्हेंबर, २०१९	३० एप्रिल, २०२०
२)	विधी (पदवी व पदव्युत्तर)	२० जून, २०१९	२२ ऑक्टोबर, २०१९	१३ नोव्हेंबर, २०१९	३० एप्रिल, २०२०
३)	शिक्षणशास्त्र (बी. एड., बी. पीएड., एम. एड., एम. पी. एड., एम. ए. एज्युकेशन इ. पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	२० जून, २०१९	२२ ऑक्टोबर, २०१९	१३ नोव्हेंबर, २०१९	३० एप्रिल, २०२०
४)	अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन (अभ्यासक्रम एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	०१ जुलै, २०१९	३० नोव्हेंबर, २०१९	०१ जानेवारी, २०२०	२० मे, २०२०

टिप: सत्रारंभ व सत्रसम्पातीच्या तारखांमध्ये महाविद्यालयास बदल करता येणार नाही.

सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्रारंभास सुरुवात करवी. सत्र समाप्तीच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या अगोदरचा दिवस सत्र समाप्तीचा दिवस राहिल.

सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३३(१) नुसार (प) नुसार प्रथम विद्या परिषदेसमोर सादर करुन मान्यता घ्यावी लागते व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सादरच्या तारखा मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले) या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची सत्र समाप्ती दि.०१/०५/२०१९ रोजी होणार आहे. दि.०१ मे, २०१९ पूर्वी शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्यापीठ कायद्यातील तरतूदीप्रमाणे अधिकार मंडळाची मान्यता घेवून सर्व संलग्नित महाविद्यालय तथा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांना कळविणे आवश्यक आहे.

उक्त बाबीला अनुसरुन सादर विषय दि.३०/०१/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये सादर केला असता, शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिताच्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तूत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांच्याकरिता शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा स्विकारुन विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव : सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तूत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांच्याकरिता शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
		प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
१)	कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	२० जून, २०१९	२२ ऑक्टोबर, २०१९	१४ नोव्हेंबर, २०१९	०१ मे, २०२०
२)	विधी (पदवी व पदव्युत्तर)	२० जून, २०१९	२२ ऑक्टोबर, २०१९	१४ नोव्हेंबर, २०१९	०१ मे, २०२०
३)	शिक्षणशास्त्र (बी. एड., बी. पीएड., एम. एड., एम. पी. एड., एम. ए. एज्युकेशन एम. एस. डब्ल्यू इ. पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	२० जून, २०१९	२२ ऑक्टोबर, २०१९	१४ नोव्हेंबर, २०१९	०१ मे, २०२०
४)	अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन (अभ्यासक्रम एम. बी. ए. इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	०१ जुलै, २०१९	३० नोव्हेंबर, २०१९	०१ जानेवारी, २०२०	२० मे, २०२०

[१५(७)] विद्यापीठाच्या वतीने जॉब फेयर (नोकरी महोत्सव) साठी SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC) या कंपनीस ₹५,००,०००/- व अधिकचे ₹२,००,०००/- असे एकूण ₹७,००,०००/- खर्चास व प्रति विद्यार्थी ₹१००/- नोंदणी फी आकारण्याची बाब विचारार्थ

(टिपणी: विद्यापीठात सर्व संलग्न महाविद्यालयाशी संबंधित विविध क्षेत्रातून सन २०१५ या वर्षापासून उत्तीर्ण होवून नोकरी शोधणा-या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये जॉब फेयर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या जॉब फेयर मध्ये बॅकींग, विमासेवा, आयटी, केमीकल, अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी महोत्सव (जॉब फेयर) आयोजित करणाऱ्या विविध अनुभव प्राप्त सर्व्हीस एजन्सीकडून जॉब फेयरचे आयोजन करण्यात येणार आहे. या करीता ई-निविदा (E-Tender) २९ जानेवारी, २०१९ इतक्या मुदतीत निविदा भरण्याची जाहीरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. (सोबत ई-टेंडरचे स्वरूप जोडले आहे). त्यास अनुसरून पुढील प्रमाणे कंपनीनी ई-टेंडर दाखल केले होते.

- १) ENTICE TECH MEDIA PVT. LTD
- २) OLYMPIS JOB SHOWCASE INDIA PVT. LTD.
- ३) SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC)

या तिन सर्व्हीस एजन्सीनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यापैकी L१ असलेली SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC) या कंपनीने निविदेतील नियमास अधिन राहून जॉब फेयर आयोजन करण्याचे दर्शविले आहे. त्याकरीता ₹५,००,०००/- पाच लाख रूपये इतकी रक्कम त्यांनी आयोजनासाठी मागीतली आहे. या रक्कमेतसदर कंपनीने विविध क्षेत्रातील ३५ कंपन्यांना सहभागी करून अंदाजे १००० ते १२०० इतक्या प्रमाणात रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जॉब फेयर मध्ये नोकरी उपलब्ध होणार नाही अशा विद्यार्थ्यांना १५०० जॉब कार्ड पुरविण्यात येणार आहे. प्रति जॉब कार्ड ₹३६५/- प्रमाणे विद्यार्थ्यांनी खरेदी केल्यास या जॉब कार्ड च्या माध्यमातून ३६५ दिवस, प्रति दिवशी कार्डधारक विद्यार्थ्यांना नोकरी संबंधिचे दोन मॅसेज सदर कंपनी उपलब्ध करून देणार आहे. हे जॉब कार्ड विद्यार्थ्यांना ऐच्छीक स्वरूपाचे असेल तसेच सर्व्हीस एजन्सीकडून विद्यार्थ्यांकरीता शॉर्टटर्म ट्रेनिंग प्रोग्रामचे देखील मोफत आयोजन करून मार्गदर्शन करणार आहे. SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC) या कंपनीसोबत जॉब फेयर आयोजनाच्या अनुषंगाने करार करण्यासाठी संबंधित कंपनीने त्याच्या निविदेत नमुद केल्यानुसार ₹५,००,०००/- इतका खर्च अपेक्षित आहे. (सोबत तिन्ही कंपनीचे ई-टेंडर जोडले आहे). तसेच जॉब फेयरचे आयोजनासाठी

जाहीरात, स्वयंसेवक विद्यार्थी, समिती सदस्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी यांची भोजन व्यवस्था व कंपनीचे प्रमुख यांची भोजन व निवास व्यवस्था खर्च, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मंडप, पाणी व्यवस्था या सर्व बाबीसाठी ₹२,००,०००/- इतका खर्च आवश्यक आहे.

सबब, ₹५,००,०००/- SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC) या कंपनीस आदा करण्याची व जॉब फेयरचे आयोजनासाठी जाहीरात, स्वयंसेवक, विद्यार्थी, समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी यांची भोजन व्यवस्था व कंपनीचे प्रमुख यांची भोजन व निवास व्यवस्था खर्च, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मंडप, पाणी व्यवस्था या सर्व बाबीसाठी अंदाजे ₹२,००,०००/- इतक्या खर्चाची व जॉब फेयर मध्ये सहभागी होण्यासाठी प्रति विद्यार्थी ₹१००/- इतकी नोंदणी शुल्क आकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या वतीने जॉब फेयर (नोकरी महोत्सव) आयोजनासाठी अधिकतम (Maximum) ₹५,००,०००/- व इतर अनुषंगिक खर्च ₹२,००,०००/- असे एकूण ₹७,००,०००/- खर्चास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(८)] विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे नव्याने (स्टेज ३ ते ४) सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक व (स्टेज ४ ते ५) सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक यांची कॅस अंतर्गत केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीबाबतची नियमावली तयार करण्यासाठी गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेली नियमावलीबाबत मुद्दा क्र.४ अन्वये विद्या परिषदेची शिफारस विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० रोजीची अधिसूचना आणि तिसऱ्या व चौथ्या सुधारणेच्या अनुषंगाने प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे नव्याने (स्टेज ३ ते ४) सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक व (स्टेज ४ ते ५) सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक यांची कॅस अंतर्गत केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीबाबतची नियमावली तयार करण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी त्रिसदस्यीय समिती गठित केलेली होती. सदर समितीच्या दि.२७/१२/२०१८, ३१/१२/२०१८, १४/०१/२०१९ व दि.२२/०१/२०१९ रोजी बैठका संपन्न झालेल्या असून समितीने नियमावली सोबतच्या विविध नमुन्यासह सादर केली आहे. सदर नियमावलीतील मुद्दा क्र. ४ नुसार सहयोगी प्राध्यापक (स्टेज ४- ८००० ते ९०००) स्थान निश्चिती शुल्क ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) व प्राध्यापक (स्टेज ५- ९००० ते १००००) स्थान निश्चिती शुल्क ७०००/- (अक्षरी रु. सात हजार फक्त) निश्चित केलेले आहे.

सबब, विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे नव्याने (स्टेज ३ ते ४) सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक व (स्टेज ४ ते ५) सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक यांची कॅस अंतर्गत केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीबाबतची नियमावली तयार करण्यासाठी गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेली नियमावलीची बाब आणि स्थाननिश्चिती शुल्काची बाब दि.२८/०१/२०१९ रोजीच्या अधिष्ठाता मंडळापुढे ठेवण्यात आली. अधिष्ठाता मंडळाने सदरची शिफारस विद्या परिषदेकडे केली. विद्या परिषदेच्या दि.३०/०१/२०१९ रोजीच्या बैठकीतील ठरावाच्या अनुषंगाने सदरील शिफारस विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे नव्याने (स्टेज ३ ते ४) सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक व (स्टेज ४ ते ५) सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक यांची कॅस अंतर्गत केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीबाबतची नियमावली तयार करण्यासाठी गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेली नियमावलीची बाब आणि नियमावलीतील मुद्दा क्र. ४ नुसार सहयोगी प्राध्यापक (स्टेज ४- ८००० ते ९०००) स्थाननिश्चिती शुल्क ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) व प्राध्यापक (स्टेज ५- ९००० ते १००००) स्थाननिश्चिती शुल्क ७०००/- (अक्षरी रु. सात हजार फक्त) इतके शुल्क आकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे नव्याने (स्टेज ३ ते ४) सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक व (स्टेज ४ ते ५) सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक यांची कॅस अंतर्गत केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीबाबतची नियमावली तयार करण्यासाठी गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेल्या नियमावलीतील मुद्दा क्र.४ नुसार सहयोगी प्राध्यापक (स्टेज ४- ८००० ते ९०००) स्थाननिश्चिती शुल्क ₹५,०००/- व प्राध्यापक (स्टेज ५- ९००० ते १००००) स्थान निश्चिती शुल्क ₹७,०००/- आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तसेच नियमावलीतील मुद्दा क्र.१३ रद्द करण्यात यावा.

त्याचप्रमाणे मुद्दा क्र.६ मध्ये “ज्यांना विद्यापीठाकडून API तपासावयाचा आहे त्यांच्यासाठी एक विद्यापीठ समिती असेल, त्यामध्ये किमान एक सदस्य हा संबंधित विषयाचा शिक्षक असावा” या वाक्याचा समावेश करण्यात आला.

[१५(९)] M.Sc. (Theory and Dissertation) अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठात सध्या बहिस्थ: विभागामार्फत बी. ए., एम. ए., बी. कॉम व एम.कॉम हे अभ्यासक्रम सुरु आहेत. तथापि, M. Sc. हा अभ्यासक्रम बहिस्थ: स्वरूपात अपलब्ध नाही. परंतु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अनेक विभागात M. Sc. Theory and Dissertation हा अभ्यासक्रम सुरु आहे. सदर अभ्यासक्रमासाठी शिवाजी विद्यापीठातील अनेक कर्मचारी तसेच शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालये, संशोधन संस्था, कनिष्ठ महाविद्यालये, शाळा व शासन मान्य असलेली शैक्षणिक संस्था या मधील कर्मचारी प्रवेशीत आहेत व पुढील पदव्युत्तर पदवी (M. Sc.) चे शिक्षण घेत आहेत.

१) Shivaji University, Kolhapur Rules & regulation of Master of Science (Theory & Dissertation)

२) Shivaji University, Kolhapur M. Sc. by Theory and Dissertation Chemistry, Botany, Microbiology Syllabus सोबत जोडली आहेत.

या विद्यापीठातही शिवाजी विद्यापीठाप्रमाणेच हा अभ्यासक्रम सुरु केल्यास व सदर अभ्यासक्रमास या विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालये, संशोधन संस्था, कनिष्ठ महाविद्यालये, शाळा व शासन मान्य असलेली शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी यांना M. Sc. चे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास नोकरी करणारे परंतु पुढील शिक्षण (M. Sc.) घेवू इच्छिणारे अनेक जण याचा फायदा घेवू शकतील व आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतील.

या विद्यापीठात M. Sc. by Theory and Dissertation हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा, अध्यापक इ. बाबी विद्यापीठ संकुलामध्ये उपलब्ध आहेत तसेच सदरील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश घेणाऱ्यांना संशोधन करता येईल. M. Sc. by Theory and Dissertation कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करावे लागत असल्यामुळे दैनंदिन प्रात्यक्षिके व प्रात्यक्षिक परीक्षांसाठी हजर राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सदर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांस बहिस्थ: विद्यार्थ्यांप्रमाणे थेट लेखी परीक्षा देता येते. सदर अभ्यासक्रमासाठी शिवाजी विद्यापीठात नियमावली तयार करण्यात आलेली असून या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु करावयाचा असल्यास त्यासाठी या विद्यापीठाची नियमावली तयार करावी लागेल.

सदर नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी संबंधीत विद्याशाखा तसेच अभ्यासमंडळांच्या बैठकीतील मान्यतेनंतर तसेच विद्या परिषदेने सुचविल्याप्रमाणे मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. तथापि, विद्याशाखा तसेच अभ्यासमंडळांची बैठक सध्या नियोजित नसल्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु महोदयांनी संबंधित अभ्यासमंडळाच्या व विद्याशाखेच्या वतीने सदरकामी मान्यता दिली होती.

सदरचा विषय दि.३० जानेवारी, २०१९ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवले असता, सदर प्राधिकरणाने खालील प्रमाणे ठराव पारित केला आहे.

M. Sc. (Theory and Dissertation) अभ्यासक्रम सुरु करण्यास व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, वरील शिफारशीनुसार M. Sc. (Theory and Dissertation) हा अभ्यासक्रम प्रस्तुत विद्यापीठात सुरु करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: M.Sc. (Theory and Dissertation) Physics, Electronics, Chemistry, Statistics, Botany, Zoology व Microbiology या विषयासाठी अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून मान्यता देण्यात आली.

[१५(१०)] विद्यापीठाच्या वतीने विविध बांधकाम करणे कामाकरिता ८ दिवसांची अल्प कालावधीच ई-निविदा सूचना प्रसिध्द करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सहायक अभियंता श्रेणी - १ तथा कार्यासन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर यांना पत्र क्र. हा. अ. अल्पनिविदा- २०१८ / प्र. क्र. ४०९ / रस्ते - ५, दि.१०/०१/२०१९ अन्वये खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.

१) प्रस्तुत प्रकरणी नजीकच्या काळात लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता अभिप्रेत असल्यामूळे तसेच मा. मंत्री सा. बां. वि. यांनी दि.१८/१२/२०१८ च्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आदेशित केल्याप्रमाणे संदर्भाधीन ज्ञापन क्र.१ अन्वये माच, २०१८ व नोव्हेंबर, २०१८ मध्ये मंजूर अर्थसंकल्पीय तसेच नव्याने मंजूर विशेष दुरुस्ती अंतर्गत तसेच AMC च्या कामासाठी ८ दिवसांची अल्पकालावधीची निविदा सूचना प्रसिध्द करण्याच्या प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

२) याच धर्तीवर मार्च, २०१८ व नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत मंजूर अर्थसंकल्पीय, नव्याने मंजूर डी. पी. डी. सी. ची कामे तसेच इतर योजना असे की, २५१५ ग्रामविकास विभाग, नगर विकास विभागाकडील कामे व अन्य उपभोक्ता विभागाची विविध योजनांतर्गत / योजनेत्तर कामे लवकरात लवकर सुरु करता यावीत याकरिता ८ दिवसांची अल्पकालावधीची निविदा सूचना प्रसिध्द करण्याच्या प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. प्रस्तुत प्रकरणी नमूद करण्यात येते की, सदर सर्व प्रकरणी ई-निविदा प्रसिध्द करण्यात याव्यात.

३) तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, प्रस्तुत विद्यापीठामार्फत बांधकाम करीत असताना त्या अनुषंगिक सर्व नियमावली ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार आजतागायत करण्यात येत आहे. त्यामूळे सद्यस्थितीत विद्यापीठाच्या विविध बांधकाम करणे, कामाचे (रुसा निधी निधी अंतर्गत व विद्यापीठ फंडातून) ई-निविदा प्रसिध्द करावयाची आहे. तसेच माहे मार्च, २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूकीची आचरसंहिता अभिप्रेत असल्यामूळे सदरचे ई-निविदा त्यापूर्वी प्रसिध्द करणे आवश्यक आहे. उक्त पत्रात नमूद केल्याप्रमाणे ८ दिवसांची अल्पकालावधीची निविदा सूचना प्रसिध्द करण्याबाबत कळविले आहे.

सबब, विद्यापीठाच्या वतीने विविध बांधकाम करणे कामाकरिता ८ दिवसांची अल्प कालावधीची ई-निविदा सूचना प्रसिध्द करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या वतीने विविध बांधकाम करणे कामाकरिता ८ दिवसांची अल्प कालावधीच ई-निविदा सूचना प्रसिध्द करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(११)] महाविद्यालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी तसेच महाविद्यालयाशी संबंधित वेगवेगळे प्रस्ताव ज्यांना फी विहित केलेली नाही त्यांची फी ठरविण्याची बाब विचारार्थ.

ठराव: महाविद्यालय स्थलांतर / नांमातर / Co-aid / पत्ता बदल अशा प्रकारच्या विहित न केलेल्या फी संदर्भात डॉ. एस. एस. गोरे यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात यावे असे ठरले.

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्र. कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद